FINANCIAL EXPRESS



Reliance Asset Reconstruction Company Ltd. Registered Office: 11th Floor North Side, R-Tech Park, Nirton Knowledge Park, Off Western Express Highway, Goregaon East, Mumbai-400063

DEMAND NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002

The below mentioned borrowers availed various credit facilities from Indian Bank. As borrowers have failed to maintain the financial discipline, the loan account has been classified as non-performing assets (NPA) by Indian Bank on 17-06-2015 in accordance with the guidelines issued by Reserve Bank of India. Indian Bank vide Assignment Agreement dated 28-09-2018 assigned the financial assets of following borrowers along with all its right, title and interest together with all underlying security interests in favor of Reliance Asset Reconstruction Company Limited trustee of RARC 052 (IB RETAIL) Trust.

Pursuant to said assignment the undersigned authorized officer in exercise of powers conferred u/s 13(2) of the said Act r/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 had sent the demand notices dated 28/12/2022 through registered post, thereby calling upon the borrowers to repay the entire outstanding mentioned in said notices with further interest thereon within a period of 60 days from the date of Notice. However, as demand notices could not be served some of the parties mentioned below, the same is hereby served upon the borrowers by way of alternative mode of service.

Details are as follows: -

Name & Add of Borrower/ Guarantors/ Mortgagors etc.

Mr. Vazir Pasha Amin Shaikh (Borrower/Mortgagor) At: 700, Garibi Hatao No.2, Vijapur Road, North Solapur, Solapur-413004. Also at: M/s Saibaba Jewellers, At & Post: Aurad, Taluka: South Solapur-

Mrs. Mehrunisa Amin Sheikh W/o Amin Imam Sheikh (Guarantor) At: 700, Garibi Hatao No.2, Vijapur Road, North Solapur, Solapur-413004. Mrs. Laila Amin Pasha W/o Mr. Vazir Pasha Amin Shaikh (Guarantor) At: 700, Garibi Hatao No.2, Vijapur Road, North Solapur, Solapur-413004

Outstanding Amount (In Rs)Rs 19,40,329.39/- (In words Rupees Nineteen Lakh Forty Thousand Three Hundred Twenty Nine and Thirty Nine paisa only) outstanding as on 30-11-2022 with future interest at the rate of 14.45% p.a. thereon till the date of realization, within a period of sixty (60) days from the date of this notice.

Details of Secured Movables/Immovable Properties: - Primary Security Equitable Mortgage of Open Plot Survey No.65, New Survey No.15111, Sub Plot No.33, Niyojit Bijli Co-Operative Society, Soregaon, Solapur. Admeasuring 1249.45 Square Feet. Bounded on:- East: By Road, South: Land Out Of Survey No 151/1, West: Plot No 25, North: Plot No 34, Owned by Mr. Vazir Pasha Amin Shaikh Collateral Security

Hypothecation of stocks/movables at Stocks of Gold & Silver Ornaments at Saibaba Jewellers, At & Post Aurad, Taluka: - South Solapur.

In case of failure to repay the aforesaid entire outstanding amount within a period of 60 days, the undersigned shall be constrained to enforce the above secured assets under the provisions of SARFAESI Act.

Please note that as per Section 13 (13) of the said Act, you are restrained from dealing with or transferring any of the secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. Any contravention of this provision is an offence and punishable under SARFAESI Act

Place :- Solapur Date :- 31.03.2023

Authorised Officer

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF CEES INVESTMENTS AND CONSULTANTS PRIVATE LIMITED

1.	NAME OF CORPORATE PERSON	CEES INVESTMENTS AND CONSULTANTS PRIVATE LIMITED
2.	DATE OF INCORPORATION OF CORPORATE PERSON	21/05/1983
3.	AUTHORITY UNDER WHICH CORPORATE PERSON IS INCORPORATED / REGISTERED	REGISTRAR OF COMPANIES, PUNE
4.	CORPORATE IDENTITY NUMBER / LIMITED LIABILITY IDENTITY NUMBER OF CORPORATE PERSON	U65993MH1983PTC030031
5.	ADDRESS OF THE REGISTERED OFFICE AND PRINCIPAL OFFICE (IF ANY) OF CORPORATE PERSON	FLAT NO 204 2ND FLOOR SUCCESS SQUARE SR NO 157/1/2 KARVE ROAD KOTHRUD, PUNE MH 411038 IN
6.	LIQUIDATION COMMENCEMENT DATE OF CORPORATE PERSON	28th March 2023
7.	NAME, ADDRESS, EMAIL ADDRESS, TELEPHONE NUMBER AND THE REGISTRATION NUMBER OF THE LIQUIDATOR	NAME: SANDEEP JAYANT KULKARNI ADDRESS: 27/2, GUJARAT COLONY, NEAR HOTEL SAMARTH, PAUD ROAD, VANAZ CORNER, KOTHRUD PUNE, MAHARASHTRA, 411038 EMAIL ID: kulkarni.sandeep@rediffmail.com TELEPHONE NO: 9673000045 REGISTRATION NO: IBBI/IPA- 002/IP-N01080/2021-2022/13714
8.	LAST DATE FOR SUBMISSION OF CLAIM	27th April, 2023

8. LAST DATE FOR SUBMISSION OF CLAIM | 2/th April, 2023 Notice is hereby given that the CEES Investments And Consultants Private Limited has commenced voluntary liquidation on 28th March 2023. The stakeholders of CEES Investments And Consultants Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 27th April, 2023, to the liquidator at the address mentioned against item 7.

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sandeep Jayant Kulkami Date: 31st March 2023 Liquidator Place: Pune Reg. No. IBBI/IPA-002/IP-N01080/2021-2022/13714

Reliance Asset Reconstruction Company Ltd. Registered Office: 11th Floor North Side, R-Tech Park, Nirlon Knowledge Park, Off Western Express Highway, Goregaon East, Mumbai-400063

DEMAND NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002 The below mentioned borrowers availed various credit facilities from Indian Bank. As borrowers have failed to maintain the financial discipline, the loan account has been classified as non-performing assets (NPA) by Indian Bank on 28-12-2013 in accordance with the guidelines issued by Reserve Bank of India. Indian Bank vide Assignment Agreement dated 30.12.2013 assigned the financial assets of following borrowers along with all its right, title and interest together with all underlying security

Reliance ARC - INB Retail Portfolio Trust (2013). Pursuant to said assignment the undersigned authorized officer in exercise of powers conferred u/s 13(2) of the said Act r/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 had sent the demand notices dated 13/03/2023 through registered post, thereby calling upon the borrowers to repay the entire outstanding mentioned in said notices with further interest thereon within a period of 60 days from the date of Notice. However, as demand notices could not be served some of the parties mentioned below. the same is hereby served upon the borrowers by way of alternative mode of service.

interests in favor of Reliance Asset Reconstruction Company Limited trustee of

Name & Add of Borrower/ Guarantors/ Mortgagors etc. M/s. V.M.Chafekar Engineers and Contractors (Borrower):-At, Plot 13604/41, Plot.No 41, Vijayshree residency, Saraswati nagar, Vishrambhaug Sangli. Near

Details are as follows: -

guest House Mirag Road, Tal:- Miraj, Dis - Sangli, Pin code 416416. 2. Mrs. Vidya Vijay Chafekar(Guarantor and Legal heir):-At,Plot 13604/41. Plot.No. 41, Vijayshree residency, Saraswati nagar, Vishrambhaug Sangli. Near guest House Mirag Road, Tal:-Miraj, Dis - Sangli, Pin code 416416. 3. Mr.Sanjay Mahadev Chafekar (Guarantor & Legal heir):-At, 69/A Ratan

Apartment North, Sjiivaji Nagar Sangli 416 416. 4. Ms. Shreeya Vijay Chafekar (Legal heir):-At, Plot 13604/41, Plot No 41, Vijayshree residency, Saraswati nagar, Vishrambhaug Sangli. Near guest House Mirag Road

Tal:- Miraj, Dis - Sangli, Pin code 416416. Mrs Shruti Vijay Chafekar, (Legal heir):-At, Plot 13604/41, Plot No 41, Vijayshree

residency, Saraswati nagar, Vishrambhaug Sangli. Near guest House Mirag Road, Tal:-Miraj, Dis - Sangli, Pin code 416416.

6. Mrs. Sudha Mahadev Chafekar, (Legal heir):-At, Plot 13604/41, Plot No 41, Vijayshree residency, Saraswati nagar, Vishrambhaug Sangli. Near guest House Mirag Road, Tal:- Miraj, Dis - Sangli, Pin code 416416.

Outstanding Amount (In Rs):- Rs 13,46,833.86/- (In words Rupees Thirteen lakh Forty-Six Thousand Eight Hundred Thirty-Three and Eighty-six Paisa Only) outstanding as on 28-02-2023 with future interest at the rate of 8% p.a. thereon till the date of realization, within a period of sixty (60) days from the date of this notice. Details of Secured Movables/Immovable Properties:- Primary Security:-Hypothecation of Stock of raw materials, finished and semi-finished goods and book debts of M/s V.M.Chafekar Engineers and Contractors at Plot 13604/41, Plot.No 41, Vijayshree residency, Saraswati nagar, Vishrambhaug Sangli. Near

Collateral Security:- House property at C S NO- 13604/41. Saraswati nagar, Sangli Miraj Road, Near Ambassador Hotel, Vishrambhag Sangli, pin - 416416, owned by the legal heirs of Mr. Vijay Mahadev Chafekar. Plot Boundaries :- East - Road. West -C. S. No. 13604/29, North - C. S. No. 13604/38, South - C. S. No. 13604/42 Buildup Area :- Parking Floor- 46.48 Sq. Mtr., Ground Floor -46.48 Sq. Mt. Balcony -8.28 Sq. Mt. Total - 54.76 Sq. Mt. First Floor - 46.48 Sq. Mt. Balcony -8.28 Sq. Mt. Total - 54.76 Sq.Mt. Total Area: 93.10 Sq.Mt. Constructed Area: 132.76 Sq.Mt. In case of failure to repay the aforesaid entire outstanding amount within a period of


guest House Mirag Road, Tal:-Miraj, Dis - Singli, Pin code 416416.

60 days, the undersigned shall be constrained to enforce the above secured assets under the provisions of SARFAESIAct. Please note that as per Section 13 (13) of the said Act, you are restrained from dealing with or transferring any of the secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. Any contravention of this provision is an offence and

punishable under SARFAESI Act. Place :- Sangali Date :- 31.03.2023

financialexp.epapr.in

Sd/-**Authorised Officer**



AAVAS FINANCIERS LIMITED

Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

POSSESSION NOTICE Whereas, The undersigned being the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rule 2002, issued a Demand Notice calling upon the borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the respective notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the dates mentioned as below.

The borrower andGuarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the property will be subject to the charge of the AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") for an amount mentioned as below and further interest thereon.

Name of the Borrower	Date & Amount of Demand Notice	Description of Property	Date & Type of Possession
SUHAS JAYPRAKASH TOTALE, Mrs. HIRAL TOTALE, Mrs. MAHDUMALTI TOTALE (A/c No.) LNPMP02219-200139452	5 Sep 22 ₹ 5450299/- Dues as 3 Sep 22	PROPERTY SITUATED AT 1 TO 4 FLOOR, MAULI KRUPA, C S NO. 598 AND 598/1, CHINCHWAD GAON, TAL. HAVELI, DIST. PUNE, MAHARASHTRA Admeasuring 400 Sq. Ft. Each Floor	Possession Taken on
AMIT BABASAHEB MORE, Mr.BABASAHEB DURYODHAN MORE,Mr. SUMIT BABASAHEB MORE,Mrs. SANGITA BABASAHEB MORE (A/c No.) LNPIM02216-170037811	10 Nov 21 ₹ 1360793.41/- Dues as 8 Nov 21	SHIV KRUPA, PLOT NO.01, SR NO 51, HISSA NO. 18/5, WAGHMARE WASTI, LOHAGAON, NR KALBHOR, PUNE, MAHARASHTRA Admeasuring 714 Sq. Ft.	Physical Possession Taken on 28 Mar 23
Place : Jaipur Date: 31-03-20	23	Authorised Officer Aavas Finan	ciers Limited

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED **Corporate Office:** 1st Floor, 'Dare House', 2, N. S. C. Bose Road, Chennai-600 001, Tamil Nadu.

Chola Branch Office: Vastu-Elite Bldg., 2nd Flr., Opp. of Maharashtra State Warehousing Corporation, Beed Bypass Road, Aurangabad-431 010. (MH.). **Contact No. Abhay Bhaurao Wakale-**97644 62000.

15 days E-auguon Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and

Reserve Price | E-Auction Date

Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower / Mortgagor(s) that the below described immovable properties mortgaged to the Secured Creditor, the SYMBOLIC POSSESSION of which has been taken by the Authorised Officer of M/s. Cholamandalam Investment & Finance Company Ltd. the same shall be referred herein after as M/s. Cholamandalam Investment & Finance Company Ltd. The Secured Assets will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis through E-Auction. It is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website https://www.auctionfocus.in/chola-lap

		Date of		(In₹)	and Time
Sr. No.	Account No. and Name of Borrower, Co-borrower, Mortgagors	Demand Notice & O/s.	Descriptions of the property /Properties	Earnest Money Deposit (In₹)	Submission Last Date
		Amount		Bid Increment Amount (In₹)	Inspection Date
	Loan A/c. No(s). : HE01LTU000000007981 Borrower & Co-Borrowers :- 1. Vikas Wamanrao Shinde 2. Wamanrao Ramrao Shinde 3. Sneha Vikas Shinde	10.06.2022 & ₹ 29,27,241/- [Rs. Twenty Nine Lakh Twenty	All that piece and parcel of the Non Agricultural Residential House Constructed over western portion of Plot No. 7, Vishal Kunj, bearing MC House No. R-7/753-Old and B4/2027-New adm. Total adm. 1225 sq. ft. (113.84 Sq. Mtrs.) and	54,00,000/-	20.04.2023 at 11:00 a. m. to 01:00 p. m. (with unlimited extension of 5 min each),
1.	4. Vaijantimala Wamanrao Shinde All are R/o. :- Vishal Kunj, Plot No. 7, Moti Nagar, Survey No. 3274,	Seven Thousand Two Hundred And Forty One Only] as on	as and susand Hundred I Forty a Only] s on Square Road Square Road Square Road Square Road Square Road Road Road Road Road Road Road Road	5,40,000/-	19.04.2023 (Up to 5.30 p. m.)
	Nr. Vishwa Vidyalay, Omshanti Apartment, Latur-413 512, MH. 5. Pratibha Imitation & Jwellery Address :- Ganj Golai, Shop No. 58, 59, Ganj Golai, Latur-413 512, MH.				10.04.2023 (11.00 a. m. to 2.00 p. m.)
	Loan A/c. No(s). : X0HELTU00003397862 & HE02LTU00000004702 Borrower & Co-Borrowers:- 1. Vitthal Kisanrao Dhakade	28.01.2022 & ₹ 24,81,553/- [Rs. Twenty	All that proportionate undivided right, share and interest in the common area and facilities of the building known as "JANHAVI APARTMENT" constructed over Plot No. 05 & 06 bearing Municipal House No. R-9/760/19-A total admeasuring 418 Sq. mtr. out of Sy.	21,06,000/-	20.04.2023 at 11:00 a. m. to 01:00 p. m. (with unlimited extension of 5 min each),
2.	both are R/o.: - Janvhi Apartment, Plot No. 13, Katpur Road, Pagyrophyrar Chould Latur 413, 513 Four Lak Eighty Or Thousan	Four Lakh Eighty One Thousand	No. 177/1 of Latur, Tq. Latur Together With Flat No. 13 on the Third Floor bearing M. C. House No. R-9/760/419/A-10 admeasuring Carpet Area of 60.09 Sq. Mtrs., situated within limits	2,10,600/-	19.04.2023 (Up to 5.30 p. m.)
1.0	Maharashtra. 3. Aditya Kirana Genral & Milk Center, Address:- Kava Road, Jindal Tower, Latur-413 512, Maharashtra.	Fifty Three Only] as on 28.03.2023.	of Latur City Municipal Corporation, Latur & Katpur Road, Latur-413 512 which is bounded by towards * East : Passage & Flat No. 19, * West : Marginal Space and 06 Meter wide Road; * South : Flat No. 23; * North : Marginal Space & then Plot of Sidram Dhaigude.	50,000/-	to 2.00 p. m.)

1. All Interested participants / bidders are requested to visit the website https://auctionfocus.in/chola-lap 8 https://www.cholamandalam.com/auction-notices. For details, help, procedure and online training on e-auction, prospective bidders may contact Auction Focus Private Limited (Contact Person: Prachi Trivedi Cell No.9016641848, Email:- support@auctionfocus.in. 2. For further details on terms and conditions please visit https://auctionfocus.in/chola-lap&https://www.cholamandalam.com/ auction-notices to take part in e-auction.

THIS IS ALSO A STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER RULE 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Place: Latur, Maharashtra **Date**: 31.03.2023

Authorized Officer For Cholamandalam Investment and Finance Company Limited



Mrs. Archana Narendra Taware,

Phaltan, Dist. Satara-415 523.

Branch - Phaltan

Add.- Suryakunj, Laxminagar, Tal

Registered Office: 'Cosmos Tower', Plot No. 6, ICS Colony, University Road, Ganeshkhind, Shivajinagar, Pune - 411 007. Phone: 020 - 6708 5308 / 6708 5311

Sale Notice For Sale of Movable Property [Under rule 6(2) of SARFAESI Act, 2002]

The, Authorised Officer of The Cosmos Co-Operative Bank Ltd., has decided to sale the possessed Movable property to recover Bank dues of the following defaulted Borrower as mentioned herein below under the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 on "as is where is basis" by Inviting Tenders from intending buyers.

N	ame of the Borrower, Co-borrower, Guarantors, Mortgagor & Branch	13(2) Dem	and Notice Details	Possession	S	ale/Au	ction
1.	Mr. Rishiraj Vijaysinh Naik Nimbalkar	D	ate	Amount	Date	Da	ate	Time
2.	Mrs. Rashmi Rishiraj Naik Nimbalkar, Both Residing at - 405, Nimbalkar Wada, Raviwar Peth, Tal. Phaltan, Dist.	26.11	.2019	Rs. 82,42,540.89 + Further Interest, Charges, etc.		19.04	.2023	12:30 PM
	Satara-415523	Mov	vable	Properties put fo	or Sale / Au	ction		
3.	Late Mangaladevi Pratapsinh Jadhavrao, (Since deceased through her legal heirs)	1 200		me of the uipment's	RTO Regd.	No.	Chass	is No.
3a.	Mr. Ranjeet Pratapsinh Jadhavrao, Add A/P Malegaon Budruk, Tal. Baramati, Dist. Pune 413115.	1	Suga	Hollond rcane Harvester E IH4000	MH 11 CG 8	3041		4000 A0201
3b.	Mrs. Rashmi Rushiraj Naik Nimbalkar	2	1000000000	Hollond culture Tractors	MH 11 CG (5881	NHN3 ZHJ4	86000 00195
	Add 405, Naiknimbalkar Wada, Raviwar Peth, Tal. Phaltan, Dist. Satara 415523.	3		, Super 50 HP.	MH 11 CG	5882		86000 00196
3c.	Mr. Shailendra Pratapsinh Jadhavrao Add A/P Malegaon Budruk, Tal.	4		s-Mech. System E ers having 4 Ton				
	Baramati, Dist. Pune 413115.		Re	eserve Price	Earnest Mo	ney D	eposit	(EMD)
4.	Mr. Sunil Gangadhar Jangam, Add Shiv Bunglow, Bhadakamkar Nagar, Tal. Phaltan, Dist. Satara—415 523.	100000		Lakhs (Including applicable Rate)	₹4	.20 L	akhs akhs	

(₹ Forty One Lakhs

Eighty Six Thousand Only)

(Phone Number - 020-67085308).

Terms and Conditions: 1. The Sale / Auction of the above property is "As is where is, As is what is and Whatever there is basis". 2. Entire movable properties will be sold in lot. 3. Before submitting the tenders the tenderer should satisfy themselves from the undersigned about the rights, title, interest & dues payable by them in respect of the property in question and later on no objection of any kind shall be entertained in this regard. (Tender forms are available at office of The Cosmos Co-Operative Bank Ltd., Cosmos Tower, First Floor, Plot No. 6, Ganeshkhind Road, ICS Colony, Shivajinagar, Pune 411007. (Phone Number - 020-67085308) 4. Tender should reach at above address on or before 18.04.2023 before Sale / Auction Time, with earnest money by way of P.O./D.D. in favour of "The Cosmos Co-Operative Bank Ltd." Or by way of NEFT/RTGS in favor of "The Cosmos Co-operative Bank Ltd." A/c No.090370171, IFSC code -COSB0000090, Branch University Road, Pune. 5, No offers/Bids/Tenders below reserve price shall be entertained. Interested parties may send/submit their Tender for purchasing the said properties in a sealed cover super scribed as "Tender for Purchase of Property of Mr. Rishiraj Vijaysinh Naik Nimbalkar" along with earnest money deposit which is refundable, if the offer is not successful. The EMD shall not carry any interest. 6. Applicable duty/additional duty/ transportation, Loading, Unloading Expenses pertaining to Movable properties, etc. have to be borne by the buyer only. 7. All statutory/non statutory dues, taxes, TCS, rates, assessments, charges, fee, claims etc. owing to anybody will be the responsibility of the buyer only. 8. The Tenderers may be given an opportunity to enhance their offer amount, after opening the tenders. 9. The successful purchaser shall deposit 25% of the offer amount [Including EMD paid before bid] immediately within next working day after Sale/Auction by demand draft favoring The Cosmos Co-Operative Bank Ltd.' If the successful purchaser fails to pay 25% amount within the time prescribed herein above, the EMD shall be forfeited without giving any notice. 10. After deposit of 25% and thereafter confirming the Sale/Auction by the Authorised Officer, the purchaser shall have to pay remaining amount i.e. 75% of the offer amount on or before 15 working days by way of PO/DD/RTGS/NEFT from the receipt of the confirmation letter. If the remaining amount is not paid within the time prescribed in the confirmation letter, the amount of 25% would be forfeited without giving any notice and the said movable property shall be resold. 11. For an inspection the subject properties will be opened on 17.04.2023 at 11:00 a.m. to 1:00 p.m. 12. There are no any encumbrances known to secured creditors in respect of the above mentioned property put for sale. 13. The Authorized Officer has absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the auction without assigning any reason thereof. 14. The Detail Terms & Conditions of the sale will be read at the time & place of the sale. 15. This sale notice is also uploaded in the Bank's web site i.e.

Note:- This also be considered as a 15 days' notice to the Borrower/Co-borrower/Mortgagors/Guarantors under rule 6(2) of the security interest (Enforcement) Rule, 2002.

Rajesh Shah, Asst. General Manager & Authorized Officer, Date: 31.03.2023 The Cosmos Co-Operative Bank Ltd. Place: Pune

Twenty Thousand Only)

Auction / Sale Venue: - The Cosmos Co-Operative Bank

Ltd., Cosmos Tower, Recovery Section, 1st Floor, Plot No.6

ICS Colony, University Road, Ganeshkhind, Pune - 411 007



MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034, CIN NO - U65922KL2010PLC025624. Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051 TEL. NO: 022-62728517, Authorised Officer Email ID: authorised.officer@muthoot.com, Contact Person: - Amit Shahane - 9764823779.

PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF PROPERTY

Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002 In exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, the Authorized Officer of the Muthoot Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of unde mentioned properties (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Borrowers") and further It has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to amount in below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers.

Sr. No	Borrower/s & LAN	Description of property	Possession Type & Date	(Rs.) Future Interest Applicable	Price (Rs.)	E.M.D. (Rs.)
1.	LAN No.: 14100001855 Sunita Pandit Thorat Pandit Bhagwan Thorat	Flat No 304, 03Rd Floor, Samarth Srushti, S. No - 669, Moshi Alandi, Pune 412105 Bounded by North: Soc Space, East: Road, South: Lobby, West: Soc Space	Physical Possession - 25-March-2023	Rs.20,46,084/- as on 25-March-2023	20,52,000/-	2,05,200/-

Inspection Date & Time: 05-April-2023 & 06-April-2023 at 10.00 AM to 05.00 PM Auction Date: 18-April-2023 10.00 AM to 03.00 PM & Last date for Submission of Bid: 17-April-2023

Place of Sale Pune Branch: First floor, Shivaji Housing Society, Senapati Bapat Road, CTS No. 3187, Final Plot No. 401, Bhamburd Shivajinagar, Pune, Maharashtra - 411016

Intending bidders may inspect the properties on the date and time as mentioned above. Terms & Conditions of public auction:-1) Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as per extant quidelines under SARFAESI Act, 2002 & also the terms are condition mentioned in the offer/ tender document to be submitted by the intending bidders 2) The property will be sold on "As is where is" and "As is what is" "whatever there is" and "no recourse" condition, including encumbrances, if any. 3) The properties under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to inspection of properties or submission of tenders, kindly establish contact to The Authorised Officers a respective locations on above mention contact numbers. The interested buyers may send theirs offers for the above property in a sealed cover along with Demand Draft Payable at Mumbai favoring "Muthoot Housing Finance Company Limited", towards earnest money deposit (EMD) 10% of Reserve Price. 4) Along with offer documents, the intending bidder shall also attach a copy of the PAN card issued by the Income Tax department AND bidder's identity proof and the proof of residence such as copy of the Passport, Election Commission Card, Ration Card, Driving license etc. 5) In no eventuality the property would be sold below the reserve price. 6) The bidders present in the auction would be allowed to increase their offer multiples of Rs.10000/- in addition to Reserve Price fixed. 7) All dues and outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes or any othe dues including Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser. 8) The successful bidder/purchaser shall have to pay 25% of the final bid amount (after adjusting 10% of the E.M.D. already paid) within next working days from the acceptance of the offer by the Authorized Officer in respect of the sale, failing which, the earnest money deposit will be forfeited. 9) The balance 75% of the Sale price shall have to be paid within 15 days of conveying the confirmation of the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized Officer. 10) The Authorized Officer reserves his right to vary any of the terms and condition of this notice for sale without prior notice, at his discretion. 11) In case, all the dues together with all cost, charges and expenses incurred by the Secured Creditor are tendered by the above name borrower / co-borrower till one working day prior to the date of Auction then the property will not be sold and all the bids received from the prospective bidders shall be returned to them without any liability / claim against M/s Muthoot Housing Finance Company Ltd.

The borrower/guarantor/mortgagor are hereby given STATUTORY 15 DAYS NOTICE UNDER RULE 8(6) & 9 of The Security Interest (Enforcement Rules of SARFAESI ACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses within above mentioned days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. Borrower/s are

also requested to remove their uncharged belongings from the property within 15 days' time else it will be removed from property on their risk and cost. Place: Pune, Date: 31-March-2023 Sd/- Authorised Officer, For Muthoot Housing Finance Company Limited

shubham

AXIS BANK LTD.

amounts mentioned below.

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD. Corporate Office : 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana) Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail : customercare@shubham.co Website : www.shubham.co

DEMAND NOTICE

Notice U/S 13(2) of Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (hereinafter called 'ACT')

It is to bring to your notice that your loan account has been declared as NPA by secured creditor Shubham Housing Development Finance Company Limited having its registered office at D-305, Ground Floor, Sarvodaya Enclave, New Delhi 110017 (hereinafter called 'SHDFCL) and you are liable to pay total outstanding against your loan to SHDFCL. You are also liable to pay future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc. Therefore, we hereby call upon you to discharge in full your liabilities to SHDFCL within 60 days from the date of this notice failing which SHDFCL will be empowered to exercise the power under Section 13(4) of the ACT. The details of borrowers and secured assets are as under: -

\$. No.	Loan No./ Borrower(s) Name	Applicant Address	Demand Notice Date & Amount	Secured Asset
1	Loan No. PUN_1506_041193, Swapnil Subhash Bangar, Anita Subhash Bangar	Flat No -9 Sanket Appartment Ram Nagar Near Vimal Garden, Pune, Maharashtra - 411017	22-03-2023 & ₹ 5,64,498/-	Sr. No 41 Hissa No 2B/2/13 Flat No 09,3Rd Floor Sanket Apartment Ram Vimal Garden Rahatani, Pune Maharashtra-411017
2	Loan No. SAN_1509_044901, Liyakat Gafur Shaikh, Mumtaz Liyakat Shaikh	825,Khotwadi,Gram Panchayat Mage, Shindemala, Ichalkaranji, Kolhapur Maharashtra -416115	22-03-2023 & ₹ 4,89,827/-	Gat No. 169 Plot No 21 Milkat No 2755 Situated At Khotwadi Tal- Hatkanangale Dist Kolhapur, Maharashtra -416101
3	Loan No. OPUN2107000005037590, Nisar Sikandar Karim, Rubina Nisar Karim	Flat No G-1 Rida Heights, Near Ask Hall Kondhwa, Pune, Maharashtra -411048	22-03-2023 & ₹ 4,26,878/-	Flat No 324 Third Floor Building No 14 Wing No Z 2 Balaji Nisarg Gat No. 48 A Village Shirsawadi Murkutenagar Taluka Haveli District Pune Maharashtra-412207
4	Loan No. 0BAR1905000005020288 Atul Dattu Ghodake, Dattu Krishna Ghodake	Kalamb Tal Indapur & Dist. Pune, Maharashtra -413114	22-03-2023 & ₹ 4,27,476/-	Milkat No 2636/2 Kalamb Tal Indaput & Dist Pune Maharashtra -413114
5	Loan No. 0SAN1712000005009886 Sachin Shamrao Mule, Shamrao Adinath Mule, Rahul Shamrao Mule	Siddeshwar Galli Kayalapur Tal- Miraj Dist- Sangli Maharashtra - 416306	22-03-2023 & ₹ 4,24,770/-	C S No 131 Siddheshwar Gall Kawalapur Tal Miraj District Sangli Maharashtra-416306
6	Loan No. SAN_1506_041067, Ashok Pandurang Bhole, Mangal Ashok Bhole	204 A Mane Galli Chopadewadi Tal-Palus Dist-Sangli Maharashtra - 416310	22-03-2023 & ₹ 2,73,732/-	A/P - Chopadewadi Tal - Palus Dist Sangli Milkat No 86/1C Sangl Maharashtra -416303
7	Loan No. OSAN1606000005000616, Sushant Yadav, Neelam Yadav, Uttam Yadav, Sunanada Yadav	Shaniwar Peth, Oppo. Asha Talkies, Miraj Oppo. Sangli Maharashtra -416410	22-03-2023 & ₹ 3,09,035/-	Malmatta Milkat No. 217, Sambarwad Grampanchayat, Rajput Galli, A/P: Sambarwadi, Tal-Miraj, Dist- Sangli Maharashtra -416306
8	Loan No. SAT_1602_052776, Santosh Vilas Gaikwad, Vilas Shripati Gaikwad, Sulochana Vilas Gaikwad, Sachin Vilas Gaikwad	A/P Asangaon Tal Dist Satara Maharashtra - 421601	22-03-2023 & ₹ 2,42,543/-	A/P Grampanchayat Milkat No 303 Asangaon Tal Dist Satara Maharashtra 415020
9	Loan No. OCDN1905000005020408, Sajid Munsi Sekh, Salma Sajid Shaikh	Sr No 21 1 2 Plot No 48 Gurukripa Society Keshavnagar Mundhwa Old Orbit School Pune Maharashtra -411036	22-03-2023 & ₹ 12,38,314/-	Flat No. 01, Ground Floor, B-Building Safran Vista, Sr No 21/1/1/2, Keshar Nagar Mudhawa Pune Maharashtra 411036

Shubham Housing Development Finance Company Limited Date: 30.03.2023

> Law Garden Ellisbridge, Ahmedabad – 380006. Branch Address: - Axis Bank Ltd., Ground floor, Sterling plaza, Opp. Sai Service Petrol Pump, J.

> > Rule 8(1) Possession Notice

Registered Office:- Axis Bank Limited, "Trishul", 3rd Floor, Opp Samartheshwar Temple, Near

M. Road, Pune 411004

Whereas the Authorized Officer of Axis Bank Ltd, under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002(herein after referred as "said Act") & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, has issued Demand Notice as mentioned below, under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrowers Guarantors / Mortgagors having failed to repay the respective due amounts, notices are hereby given to the Concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors in particular and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act on the date mentioned below. The Concerned Borrowers/Coborrowers/Guarantors/ mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of **Axis Bank Ltd** for

The borrower's attention is invited to provisions of sub – section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Sr. No		Outstanding Amount (Rs.)	Date of Demand Notice Date of Possession	Description of Immovable property
1.	Supriya Siddarth Divekar Siddarth Surendra Divekar Flat No.1002, Vedant ARV Emperiya, Wing-A, 10th Floor, Behind Dharmavat Petrol Pump, Pisol Pune 411028. Also At- Flat No. C-1204, Building No. 1, Wing-C, The Leaf, Yewlewadi, Pune-411048.	Rs. 41,56,971/- (Rupees Forty One Lakh Fifty Six Thousand Nine Hundred Seventy One Only) being the amount due as on 22/04/2021	30.04.2021	All that part and parcel of Flat No C-1204 admeasuring carpet area 50.84 Sq. Mtr. on 12th Floor Building No. 1, Wing NoC known as "THE LEAF" constructed or Survey No.35 situated at Yewalewadi Tq. Haveli Dist. Pune within the limits of Pune Municipal Corporation bounded as per revenue record.
2.	SHABEENA AHMEDPASHA PEERJADE AHMEDPASHA IMAMUDIN PEERJADE	Rs.14,90,731/- (Rupees Fourteen Lakh Ninety Thousand Seven		All the piece and parcel of FLAT NO. 504, 5 TH FLOOR, TOWER B2
	SR.NO.62/2/5/7 SAI BABA NAGAR, SANA PARK NEAR SAI BABA MANDIR, KONDHAVA KHURD PUNE – 411048 Also at: - FLAT NO. 504, 5 TH FLOOR, TOWER B2 WING B, GODREJ GREENS, UNDRI PUNE – 411060	Hundred Thirty One Only) being the amount due as on 07-05-2020 (this amount includes interest applied till 07-05-2020 only) together with further interest thereon at the		WING B, GODREJ GREENS, UNDR PUNE, Carpet Area of the Flat 58.15 Sq.Mtrs and Exclusive Area of the Flat 15.99 Sq. Mtrs including one parking situated at Village Undri, Tal- Haveli Dist-Pune, owned by MR AHMEDPASHA IMAMUDIN PEERJADE & SHABEENA AHMEDPASHA PEERJADE
3.	1) Vivek Yeshwant Jadhav	Lakh Thirty Nine Thousand Nine Hundred Fourteen Only) amount as on 22.04.2021 being the amount due (including interest applied til 22.04.2021 only) plus further interest (at contractual rate of interest) from 23.04.2021 thereon till the date of repayment of total dues	27.03.2023	All that piece and parcel of Flat No. 301, area admeasuring about 363 Sq. Ft. i.e. 33.73 Sq. Mtrs. Net Carpet Area (inclusive of areas of balconies), on the Third Floor, of Building No. 6, Wing No. R, in the project known as "Balaji Nisarg", constructed on land bearing Gat No. 48, situated at Shiraswad (Murkutenagar), Taluka Haveli District Pune owned by Mr. Vivek Yeshwant Jadhav.
	te : 27.03.2023, 28.03.2023 nce: Pune		Axi	Sd/- s Bank Ltd Authorized Officer





मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः टीसी नं. 14/2074-7, मुथूट सेंटर, पुन्नेन रोड, तिरुवनंतपुरम- 695 034, सीआयएन क्रमांक- U65922KL2010PLC025624. कॉर्पोरेट ऑफिस: 12/ए 01, 13 वा मजला परिनी क्रेसेंझो, प्लॉट क्रमांक सी 38 आणि सी 39, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स- जी ब्लॉक (पूर्व), मुंबई-400051 टेली. क्रमांकः 022-62728517, प्राधिकृत अधिकारी ईमेल आयडी: authorised.officer@muthoot.com, संपर्क व्यक्ती:- अमित शहाणे - 9764823779.

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मध्ये विहित करण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करीत मे. मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लि. (यापुढे "कंपनी'' असा उल्लेख करण्यात येईल) च्या प्राधिकृत अधिकारयांनी खाली नमूद मालमत्तांचा (यापुढे ''अनामत मत्ता' असा उल्लेख करण्यात येईल) ताबा घेतलेला असून खाली नमूद ग्राहकांना (यापुढे ''कर्जदार'' असा उल्लेख करण्यात येईल) देऊ केलेल्या गृह कर्ज सोयीसुविधांच्या संदर्भात अनामत म्हणून ठेवलेल्या आहेत आणि त्याशिवाय असे ठरविण्यात आले आहे की कर्जदारांकडून घेणे असलेल्या खाली नमूद सुरक्षित कर्जाच्या अधिक संपूर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंतच्या त्यावरील व्याज व खर्चांच्या वसुलीसाठी लोकांकडून मोहरबंद निविदा मागवून अनामत मत्तेची "जशी आहे

जाहीर सूचना- मालमत्तेचा लिलाव-नि-विक्री

সথ	आह , जशा आह प	न काहा आह , तथ ज काहा आह आणि इतर	काणताहा उपाय	नाहा तत्त्वावर विक्रा करण्यात य	યાવા.	
	कर्जदाराचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक	मालमत्तेचे वर्णन		एकूण थकबाकी रक्कम (रु.) भविष्यातील लागू व्याज	आरक्षित किंमत (रु.)	ई.एम.डी. (रु.)
1	कर्ज खाते क्रमांकः	फ्लॅट क्रमांक 304, 03 रा मजला, समर्थ सृष्टी, एस.	प्रत्यक्ष ताबा	25-मार्च-2023 रोजी	20,52,000/-	2,05,200/-
	14100001855	क्रमांक- 669, मोशी आळंदी, पुणे 412105.	25-	नुसार		
	सुनीता पंडित थोरात	चतुःसीमा पुढीलप्रमाणेः उत्तरः सोसायटी जागा, पूर्वः	मार्च-	₹. 20,46,084/-		
	पंडित भगवान थोरात	रस्ता, दक्षिणः लॉबी, पश्चिमः सोसायटी जागा.	2023			
पाइ	णीचा दिनांक व वेळ:	 05-एपिल-२०२३ आणि ०६-एपिल-२०२३ रोर्ज	सकाली 10.0	० ते संध्याकाळी ०५ ०० वाजे	ਪੂਰੰ	

लिलावाची तारीखः 18-एप्रिल-2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 आणि बोली सादर करण्याची अंतिम तारीखः 17-एप्रिल-2023 रोजी विक्रीचे ठिकाण पुणे शाखाः पहिला मजला, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, सीटीएस क्र. 3187, अंतिम भुखंड क्रमांक 401, भांबुर्डा,

इच्छुक बोलीदार वर नमूद दिनांक व वेळेत वर नमूद केल्यानुसार मालमत्तेची पाहणी करू शकतात. जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती:- 1) विक्री ही पूर्णपणे वर नमुद सरफेसी कायदा, 2002 अंतर्गत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार अटी व शर्ती तसेच इच्छूक बोलीदार सादर करण असलेल्या प्रस्ताव/निविदा दस्तावेजात नमुद करण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहन करण्यात येईल. 2) मालमत्तेची विक्री ही तीवरील बोज्यांसह "जशी आहे जेथे आहे", "जर्श आहे, जे काही आहे'', ''तेथे जे काही आहे" व " इतर कोणताही उपाय नाही" तत्त्वावर बोजांसह, जर असेल तर करण्यात येईल. 3) वर नमूद दिनांक व वेळेत लिलावात काढण्यात आलेल्या मालमत्तांची पाहणी करता येईल. मालमत्तेची पाहणी किंवा निविदा सादरीकरणाच्या संदर्भात काही प्रश्न असल्यास कृपया वर नमूद संपर्क क्रमांकांवर संबंधित स्थानांवर प्राधिकृत अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. इच्छुक बोलीदारांनी लिलावाच्या दिनांकापूर्वी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी प्राधिकृत अधिकारी यांना उद्देशून वर नमूद कार्यालयाच्या पत्यावर बयाण रकमेदाखल ''मुथुट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड'' यांचे नावे काढलेल्या आणि मुंबई येथे देय असलेल्या आरक्षित किमतीच्या 10% एवढ्या डिमांड ड्राफ्टसह एका मोहरबंद लिफाफ्यात वरील मालमत्तेसाठी आपले प्रस्ताव पाठवावेत. 4) प्रस्ताव दस्तावेजासह इच्छूक बोलीदाराने प्राप्ती कर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड, बोलीदाराच्या परिचयाचा पुरावा आणि पासपोर्ट, निवडणूक आयोग ओळखपत्र, रेशन कार्ड, चालक परवाना इ. सारख्या निवासी पुराव्याची प्रत सादर करावी. 5) कोणत्याही परिस्थिती आरक्षित किमतीपेक्षा कमी रकमेस मालमत्तेची विक्री करण्यात येणार नाही. 6) लिलावात उपस्थित बोलीदारांना निश्चित आरक्षित किमतीव्यतिरिक्त आपल्या बोलीमध्ये रु.10000/- च्या पटीत वृद्धी करता येईल. 7) सदर मालमत्तेच्य संदर्भातील विक्री प्रमाणपत्राच्या नोंदणीच्या संदर्भात मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्के, हस्तांतरण शुल्के आणि इतर कोणतेही खर्च व शुल्के इ. सह इतर कोणतेही शुल्के तसेच महापालिका कर देखभाल/सोसायटी शुल्के, वीज देयके व पाणी कर इ. सर्व देणी ही यशस्वी खरेदीदार/बोलीदाराची जबाबदारी असेल. 8) विक्रीच्या संदर्भात यशस्वी बोलीदार / खरेदीदारास प्राधिकृत अधिकारयांनी प्रस्ताव स्वीकारण्याच्या दिनांकापासून पुढील कामकाजांच्या दिवसांच्या आत खरेदी रकमेपैकी 25% रकमेचा (तोवर भरलेली 10% बयाणा रक्कम समायोजित करून) भरण करावा लागेल, अन्यथा बयाणा रक्कम जप्त करण्यात येईल. 9) विक्री किमतीपैकी उर्वरित 75% रकमेचा भरणा प्राधिकृत अधिकारयांनी यशस्वी खरेदीदारास विक्रीची निश्चिती कळविण्याच्य दिवसापासून 15 दिवसांचे आत किंवा प्राधिकृत अधिकारयांनी लेखी संमती दिलेल्या वाढीव कालावधीत करावा लागेल. 10) कोणतीही पूर्व-सूचना न देता या विक्री सूचनेतील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून 'ठेवतात. 11) वर नमूद कर्जदार/सह-कर्जदारांनी सर्व शुल्के, अधिभार आणि सुरक्षित धनकोस आलेल्या खर्चासह सर्व थकबाकी रकमेचा लिलावाच्या दिनांकाच्या एक कार्यालयीन दिवस अगोदरपर्यंत भरणा केल्यास मालमत्तेची विक्री करण्यात येणार नाही आणि संभाव्य बोलीदारांकडन प्राप्त झालेल्य बोली मे. मुथुट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड यांचे विरुद्ध कोणत्याही दायित्व/दाव्याशिवाय त्यांना परत करण्यात येतील.

कर्जदार / गहाणदार / जामीनदार यांना सरफेसी अधिनियमातील नियम 8 (6) आणि 9 अंतर्गत 15 दिवसांची वैधानिक सुचना देण्यात येते की त्यांनी सदर सुचनेच्या दिनांकापासुन 15 दिवसांचे आत वर नमूद थकबाकी रकमेचा अद्ययावत व्याज व खर्चासह भरणा करावा, अन्यथा वर नमूद अटी व शर्तीवर अनामत मत्तेची विक्री करण्यात येईल. कर्जदारांना विनंती आहे की त्यांनी मालमत्तेवरील भारग्रस्त नसलेल्या त्यांच्या मालकीच्या वस्तू 15 दिवसांच्या आत तेथून काढून घ्याव्या अन्यथा त्या वस्तू कर्जदारांच्या जोखमीवर व खर्चावर मालमत्तेवरून हटवण्यात येतील. स्वा/- प्राधिकृत अधिकारी स्थानः पुणे, दिनांकः 31-मार्च-2023 मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड करिता

मालमत्तेचा पत्ता/

जाहीर सूचना

सोपान काळभोर, श्रीमती. प्राजक्ता सतीश काळभोर आणि श्रीमती. आरती सोमनाथ काळभोर (खालील अनुसूचीमध्ये अधिक विशेषतः नमूद केलेले) यांच्या मालकीची आणि यांच्या ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेची भाडेपट्टी आणि/किंवा खरेदी करण्याची योजना आमचे पक्षकार (क्लायंट) करत आहेत.

म्हणून, कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर मालमत्तेच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्य संदर्भात कोणत्याही प्रकारचे स्वारस्य किंवा दावा असल्यास त्याचा/तिचा/त्यांचा/त्याचे लेखी स्वरूपातील आक्षेप खालील स्वाक्षरीकार यांच्याकडे ही सूचना प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून 15 (पंधरा) दिवसांचे आत करण्यात यावे. असे न झाल्यास सदर मालमत्तेवर किंवा त्याच्य कोणत्याही भागावर असे कोणतेही हक्क, दावा किंवा मागणी अस्तित्वात नाही असे मानले जाईल.

जमीन मोजमाप 1,64,750 चौरस मीटर, संबंधित गट क्रमांक 74, 76, 168(भाग), 17 172(भाग), 173, 174 आणि 175 सुधावाडी गाव येथे स्थित, तालुका मावळ, जिल्हा पुणे ॲड. ओमी मेहता,

मख्य कार्यकारी अधिकारी इथॉस लीगल अलायन्स, 23/3 बेल बिल्डिंग तारीख: 31.03.2023 सर पीएम रोड, फोर्ट, मुंबई- 40000 ठिकाणः मुंबई

महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभाग

तारापोरवाला मत्स्यालय, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई-४००००२ **E-mail**: commfishmaha@gmail.com

Web site: http://fisheries.maharashtra.gov.in E-mail: commfishmaha@gmail.com **जा.क्र.** मत्स्य/प्रशा/१४११०४/२८/२०२३

कंत्राटी पदभरती जाहिरात

सामान्य प्रशासन विभागाच्या तज्ज्ञ व्यक्तींना करार पद्धतीने घेण्याच्या धोरणानुसार, शासकीय, निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधुन आयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई कार्यालयात प्रधानमंत्र नत्स्यसंपदा योजना व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत विकास निधी या योजनेच्या कामांकरित कनिष्ठ अभियंता-०२ पदांची सेवा कंत्राटी तत्त्वावर घेण्यात येत आहे. सविस्तर जाहिरातीचा नमुना (सविस्तर तपशील, कामाचे स्वरूप, अटी व शर्ती इ.) विभागाच्य http//fisheries.maharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निवड | सिमती सर्व उमेदवारांची मुलाखत घेऊन सर्वानुमते अंतिम निवड करील.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २०.०४.२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी ०९.४५ ते संध्याकाळी ०६.१५ पर्यंत) आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई कार्यालयास पोहोचतील अश दृष्टीने पाठवावेत.

> (डॉ. अतुल पाटणे भाप्रसे) आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

AXIS BANK LTD.

गिंदणीकृत कार्यालय :- अक्सिस बेंक लि., ''त्रिशुल'', 3रा मजला, समर्थश्वर मदौर समीर, ला गार्ड-एलिब्रिजं जवळ, अहमदाबाद - 380006. शाखेचा पत्ता - ॲक्सिस बँक लि., स्टर्लिंग प्लाझा, तळमजला, साई सर्विसेस पेट्रोल पंप चा समोर, जे.एम. रोड, पुणे - 411004

(नियम ८(१) **ताबा सूचना**

ज्याअथी, खाली सही करणार **अंक्सिस बँक लि,** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने वित्तीय प्रतिभूतीकरण व पुनरेचना आणि प्रतिभूते अंमलबजावणी अधिनियम २००२ च्या अंतर्गत तसेच प्रतिभूती हिताधिकार (येथे ''सांगित कायदा'' म्हणून संदर्भित) आणि सुरक्षा हित (अमलबजावणी)नियमावली 2002 च्या (नियम 3) सह वाचल्या जाणा-या कलम 13(12) अंतर्गत खाली नमूद केलेल्या कर्जदार / गहाणदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या एकूण थकबाकीची परतफेड करण्याची 13 (2) मागणी सूचनेनुसार 60 दिवसांचा आत भरपाई करण्याच्या उद्देश्याने सुचना दिली होती.

खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार यांनी खालील नमूद रक्कमेची परतफेड न केल्यामुळे एतद् व्दारा खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जमानतदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचित करण्यात येते की खालील सही करणा-यांनी उक्त नियमावली सह वाचल्या जाणा-या आणि उक्त अधिनियमाच्या कलम 13 उपकलम (4) च्या सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रुल्स 2002 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून बँकेस गहाण असलेल्या खालील मालमत्तेचा **प्रत्यक्ष ताबा** बँकेने घेतला आहे.

विशेष करून कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला एतद् व्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता ताकीद दिली जात आहे. तसेच पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेघेणे **ॲक्सिस बँक लि,**. व्याजासह इतर प्रभाराधिन राहील. सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी कर्जदाराचे लक्ष कायद्याच्या कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तरत्दीसाठी कर्जदाराचे विशेष लक्ष आमंत्रित केले आहे.

भ. कर्जदार / सह-कर्जदार / गहाणदार / ह. जामीनतदाराचे नाव व पत्ता	थकबाकी रक्कम रु.	मागणी सूचनेची तारिख ताब्याची तारिख	स्थावर मालमत्तेचे वर्णन
सुप्रिया सिध्दार्थ दिवेकर सिध्दार्थ सुरेंद्र दिवेकर फलॅट नं. 1002, वेदांत इंपेरिया विंग -ए, दहावा मजला पिसोल पुणे 411028 तसेच- फलॅट नं. सी-1204, बिल्डिंग नं. 1 विंग -सी द लिफ येवलेवाडी, पुणे-411048	22.04.2021 (101141 404 (44)41	30.04.2021 28/03/2023	सर्व भाग आणि तुकडा फ्लॅट नं. सी-1204 क्षेत्रफळ कार्पेट एरिया 50.84 चौ.मी बारावा मजला बिल्डिंग नं. 1 विंग नं सी ''द लिफ'' ओळखली जाते बांधलेली सर्वे नं. 35 येवलेवाडी येथे स्थित ता. हवेली जि. पुणे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत महसुल नोंदनी नुसार बंधनकारक
र. शबीना अहमदपाशा पीरजादे अहमदपाशा इमामुदीन पीरजादे सर्वे नं. 62 / 2 / 5 / 7 साई बाबा नगर सना पार्क साई बाबा मंदिर जवळ कोंढावा खुर्द पुणे-411048 तसेच- फ्लॅट नं. 504 पाचवा मजला टावर बी2 विंग बी, गोद्रेज ग्रिन्स उंद्री पुणे-411060	राजीची रक्कम आणि (या रकमंत फकत ०७-०५-२०२० पर्यंग लागू असलेले व्याज समाविष्ट) आणि	18.05.2021 28/03/2023	सर्व भाग आणि तुकडा फ्लॅट नं. 504 पाचवा मजला टावर बी2 विंग बी, गोद्रेज ग्रिन्स उंद्री पुणे कार्पेट एरिया फ्लॅट 58.15 चौ.मी आणि एक्लुजिव एरिया फ्लॅट 15.99 चौ.मी सोबतच पार्किंग गाव उंद्री येथे स्थित ता. हवेली जि. पुणे श्री अहमदपाशा इमामुदीन पीरजादे आणि शबीना अहमदपाशा पीरजादे यांच्या मालकीचे
3. 1)विवेक यशवंत जाधव (कर्जदार / जमानतदार) 2) रमेश विवेक जाधव (सह-कर्जदार) 1 आणि 2 वर रा. सर्वे नं. 59 / 4, अझाद नगर लेन नं. 2 क्रुट मेमोरियल स्कुल जवळ रुबी हॉल विलनीक वानोवरी पुणे 411040 दोन्ही तसेच- सर्वे नं. 383 मासोबा मंदिर गुरुद्वारा रोड कॅम्प पुणे 411001 आणि तसेच- फ्लॅट नं. 301 तीसरा मजला बिल्डिंग नं. 6 विंग नं. आर '' बालाजी निसर्ग' गट नं. 48 शिरसवाडी (मुरकुटेनगर) ता. हवेली जि. पुणे	व्याज समाविष्ट) आणि व्याज समाविष्ट) आणि 23.04.2021 पासून पुढील करारानुसार व्याजदर. त्यावर पैसे भरण्याच्या तारखेपर्यंत	28.04.2021 27/03/2023	सर्व भाग आणि तुकडा फ्लॅट नं. 301 एरिया क्षेत्रफळ 363 चौ.फुट आय.ई 33.73 चौ.मी नेट कार्पेट एरिया (बालकनिच्या क्षेत्रासह) तीसरा मजला बिल्डिंग नं. 6 विंग नं. आर,''बालाजी निसर्ग'या नावाचा प्रोजेक्ट जमीनीचा गट नं. 48, शिरसवाडी (मुरकुटेनगर) ता. हवेली जि. पुणे श्री विवेक यशवंत जाधव यांच्या मालकीचे.

दिनांक: 27.03.2023, 28.03.2023 (मजकुरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.) सही / -प्राधिकृत अधिकारी, ॲक्सिस बॅंक लि.



कर्ज फाईल नं./

जीआयसी हाऊसिंग फायनांस लि.

कॉर्पोरेट ऑफिस/हेड ऑफिस: जीआयसीएचएफएल, नॅशनल इन्श्युरन्स बिलिंडग, सहावा मजला, जे. टी. रोड, ॲस्टोरिया हॉटेलच्या पुढे, चर्चगेट, मुंबई - 400 020 टेलि: (022) 43041900 ई-मेल: corporate@gichf.com वेबसाईट: www.gichfindia.com चिंचवड शाखाः ऑफिस नं.: 202 व 203, दूसरा मजला, प्रिमियर प्लाझा- ॥, जी- विंग, जुना मुंबई-पुणे हायवे, हस्तकला साडी शॉपच्या वरती, चिंचवड, पुणे- 411019. ऑफिस टेलि: 020-66308111/12/13, शाखा: chinchwad@gichfindia.com संपर्क तपशील: अमेय मैरल- 9834833606,

मागणी सूचना प्रत्यक्ष ताबा | 28.02.2023 रोजी |

ई-लिलाव विक्री सूचना

ज्याअर्थी सुरक्षा हित (अमंलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 3 यासह वाचलेल्या कलम 13 (12) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत आणि वित्तिय मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, 2002 ची अंमलबजावणी अंतर्गत "जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि." (जीआयसीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी उक्त सूचनांमध्ये नमूद केलेल्या अदत्त देय रकमेची परतफेड करण्याकरिता खालील ऋणको / गहाणदार मागणी सूचना निर्गमित केली आहे. तथापी, ऋणको / गहाणदार उक्त देय रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, निम्नस्वाक्षरीकारांनी उक्त नियमांच्या नियम 8 यासह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम 14 अंतर्गत आणि कलम 13 (4) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत खालील मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

ऋणको/सह-ऋणको/ जामीनदार यांचे नाव	मालमत्तेचा एरिआ (चौ. फू. मधील बिल्ट-अप)	प्रकाशनेची तारीख	तारीख	प्रमाणे एकूण अदत रक्कम (पीओएस, व्याज व अन्य आकार समाविष्ट) (रु. मध्ये)	किंमत (रु. मध्ये)
MH0270610004705/ खुशाल किसन फुगे/ पुष्पलता किसन फुगे	फ्लॅट क्रमांक बी- 404, 3 रा मजला, बी विंग, निसर्ग, जी. क्रमांक 1329, एरिया हॉटेल च्या पाठीमागे, घाडगे मळा, चाकण, पुणे- 410501. बिल्टअप: 765 चौ. फूट.	02.02.2022	09.12.2022	22,18,364/-	24,09,750/-
MH0270610003393/ दत्तात्रय भीमराव सूर्यवंशी जामीनदारः रमेश देवराव ठाकरे	रेसिडेन्सी, सीटीएस क्रमांक 1342, चाकण पोलीस स्टेशन च्या		01.08.2022	17,63,817/-	15,98,400/-
MH0270610004447/ आनंद सिताराम कुऱ्हाडे	फ्लॅट क्रमांक ए- 603, 6 वा मजला, ए विंग, राजयोग रेसिडेन्सी, जी. नं. 18/9, मार्केट यार्ड च्या पाठीमागे, वारूळवाडी, नारायणगाव, पुणे- 410504 बिल्टअप: 638 ची. फूट	01.09.2021	28.07.2022	15,19,795/-	15,50,700/-
MH0270610004726/ स्मेश संगाप्पा काराजगर	जय ओम हरी, तळ, 1ला आणि 2 रा मजला, एस. क्र. 40/2/3/2, प्रतिमा मंगल कार्यालय समोर, केशवनगर, मुंढवा, पुणे- 411036 बिल्टअप: 1486 चौ. फूट.	06.01.2022	23.11.2022	21,73,945/-	34,11,000/-
MH0270610002206/ पोरल माया	फ्लॅट क्र. 602, 6 वा मजला, सी- 1 विंग, स्नेह विहार, शिवणे, पुणे- 411023 बिल्टअप: 600 चौ. फू.	06.10.2021	12.12.2022	24,32,135/-	18,79,000/-
MH0270610002682/ प्रसन्न अशोकराव शेल्हाळकर			30.12.2022	1596045/-	17,75,700/-
MH0270610003795/ प्रराग वाय रमाणे	फ्लॅट क्रमांक ए- 605, 6 वा मजला, ए विंग, राजयोग रेसिडेन्सी, जी. नं. 18/9, मार्केट यार्ड च्या पाठीमागे, वारूळवाडी, नारायणगाव, पुणे- 410504 बिल्टअप: 795 ची. फूट.	14.06.2021	28.07.2022	22,16,044/-	19,32,300/-
MH0270610003754/ निरहन मंडळ/ छाबी निरंजन मंडळ	फ्लॅट क्रमांक ए- 506, 5 वा मजला, ए विंग, राजयोग रेसिडेन्सी, जी. नं. 18/9, मार्केट यार्ड च्या पाठीमागे, वारूळवाडी, नारायणगाव, पुणे- 410504 बिल्टअप: 674 चौ. फूट.	01.06.2021	24.05.2022	18,08,638/-	16,38,000/-
MH0270610002790/ चंद्रभान सूर्यभान एरंडे/ चैताली चंद्रभान एरंडे			06.01.2023	16,84,573/-	22,15,440/-
MH0270610002632/ जितेंद्र रामचंद्र पळसे/ जयश्री जितेंद्र पळसे	# = 5 B B B B B B B B B B B B B B B B B B		08.02.2023	17,16,210/-	17,74,800/-
	ऋणको/सह-ऋणको/ जामीनदार यांचे नाव MH0270610004705/ खुशाल किसन फुगे/ पुष्पलता किसन फुगे MH0270610003393/ दत्तात्रय भीमराव सूर्यवंशी जामीनदारः रमेश देवराव ठाकरे MH0270610004447/ आनंद सिताराम कुन्हाडे MH0270610004726/ रमेश संगाप्पा काराजगर MH0270610002206/ पोरल माया MH0270610002682/ प्रसन्न अशोकराव शेल्हाळकर MH0270610003795/ प्रराग वाय रमाणे MH0270610003754/ निरहन मंडळ/ छाबी निरंजन मंडळ MH0270610002790/ चंद्रभान सूर्यभान एरंडे/ चैताली चंद्रभान एरंडे/ चैताली चंद्रभान एरंडे MH0270610002632/ जितंद्र रामचंद्र पळसे/	स्णको/सह-ऋणको/ जामीनदार यांचे नाव MH0270610004705/ खुशाल किसन फुगे पुष्पलता किसन फुगे पुणे- 410501. बिल्टअप: 765 चौ. फूट. MH0270610003393/ दत्तात्रय भीमराव सूर्यवंशी जामीनदार: संभेश देवराव ठाकरे MH0270610004447/ आनंद सिताराम कुन्हाडे MH027061000447/ आनंद सिताराम कुन्हाडे MH0270610004726/ रमेश संगाप्पा काराजगर MH0270610004726/ पोरल माया MH027061000206/ पोरल माया MH0270610003795/ प्रसन्न अशोकराव शेल्हाळकर MH0270610003754/ निरहन मंडळ/ छात्री निरंजन मंडळ MH0270610002790/ चंद्रभान सूर्यभान एरंडे/ चौताली चंद्रभान एरंडे MH0270610002682/ प्रसन्न अशोकराव शेल्हाळकर MH0270610003795/ प्रसन्न मंडळ/ छात्री निरंजन मंडळ MH0270610002790/ चंद्रभान सूर्यभान एरंडे/ चौताली चंद्रभान एरंडे MH0270610002682/ प्रसन्न अशोकराव शेल्हाळकर MH0270610003795/ प्रसन्न मंडळ/ छात्री निरंजन मंडळ MH0270610002790/ चंद्रभान सूर्यभान एरंडे MH0270610002682/ प्रसन्न भंडळ/ छात्री निरंजन मंडळ MH0270610003754/ निरहन मंडळ/ छात्री निरंजन मंडळ MH0270610002790/ चंद्रभान सूर्यभान एरंडे/ चौताली चंद्रभान एरंडे MH0270610002632/ जितंद्र ग्रमचंद्र पळसो/ MH0270610002632/ जितंद्र ग्रमचंद्र पळसो/	आमीनदार यांचे नाव पति फू. मधील बिल्ट-अप) प्रकाशनेची तारीख पति फू. मधील बिल्ट-अप) प्रकाशनेची तारीख प्रकाशनेच तारीख प्रकाशनेच तारीख प्रकाशनेची तारीख प्रकाशनेची तारीख प्रकाशनेची तारीख प्रकाशनेची तारीख प्रकाशनेच तारीख प्रकाशनेच तारीख प्रकाशनेच वारीख प्रकाशनेच तारीख प्रकाशनेचच प	सालमत्तेचा एरिआ (ची. फू. मधील बिल्ट-अप) प्रकाशनेंची तारीख तारीख विल्ट अप क्षेत्र कुमांन 1329, एरिंग हॉटल च्या पार्टीमागें, धाडगे मळा, चाकण, पुणे- 410501. बिल्टअप: 765 ची. फूट. प्रकाशनेंची तारीख प्रकाशनेंची तारीख प्रकाशनेंची तारीख प्रकाशनें पुणे- 410501. बिल्टअप: 765 ची. फूट. प्रकाशनेंची तारीख प्रक तारीख प्रकाशनेंची प्रकाशनेंची तारीख प्रकाशनेंची प्रकाशनेंची प्रकाशनेंची प्रकाशनेंची तारीख प्रकाशनेंची तारीख प्रकाशनेंची तारीख प्रकाशनेंची तारीख प्रकाशनेंची तारीख प्रकाशनेंची प्रकाशनेंची प्रकाशनेंची प्रकाशनेंची तारीख प्रकाशनेंची प्रकाशनेंची प्रकाशनेंची प्रकाशनेंची तारीख प्रक	मालमतेचा एरिआ (ची. फू. मधील बिल्ट-अप) MH0270610004705/ प्रति क्रमांक बी- 404, 3 य मजला, बी विग, निसमं, जी. 02.02.2022 09.12.2022 22,18,364/- प्रति क्रमांक में 1329, एरिया हॉटिल च्या पाटीमांगे, धाडोंग मळा, प्राकण, पुण- 410501. बिल्टअप: 765 ची. फूट. MH0270610003393/ प्रति क्रमांक सी- 104, पहिला मजला, सी विग, साईराज प्रतिमार स्वेथियों जामीनदार स्मेश देवराव अके पिरिक्रेसी, सीटीएस क्रमांक 1342, पाकण पोलीस स्टेयन च्या जामीनदार स्मेश देवराव अके परिक्रेसी, सीटीएस क्रमांक 1342, पाकण पोलीस स्टेयन च्या जामीनदार स्मेश देवराव अके परिक्रेसी, सीटीएस क्रमांक 1342, पाकण पोलीस स्टेयन च्या जामीनदार स्मेश देवराव अके परिक्रेसी, सीटीएस क्रमांक 1342, पाकण पोलीस स्टेयन च्या जामीनदार स्मेश देवराव अके परिक्रेसी, सीटीएस क्रमांक 1342, पाकण पोलीस स्टेयन च्या जामीनदार स्मेश देवराव अके परिक्रेसी, सीटीएस क्रमांक 1342, पाकण पोलीस स्टेयन च्या जामीनदार स्मेश देवराव अके परिक्रेसी, सीटीएस क्रमांक 1342, पाकण पोलीस स्टेयन च्या जामीनदार स्मेश देवराव अके परिक्रेसी, सीटीएस क्रमांक 1342, पाकण पोलीस स्टेयन च्या जामीनदार स्मेश देवराव अके परिक्रेसी, सीटीएस क्रमांक 1342, पाकण पोलीस स्टेयन च्या जामीनदार स्मेश देवराव अके परिक्रेसी, सीटीएस क्रमांक 140504 बिल्टअप: 655 ची. फूट. MH027061000476/ जानंद सिताराम कुलाई परिक्रेसी, पीरिक्रेसी, पीरिक्रेसी

ई-लिलावाची तारीख व वेळ : 04.05.2023 रोजी (https://www.bankauctions.in) या वेब पार्टलवर प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह दू. 3.00 ते दु. 4.00. इस्ठे व केवायसीसह विहित निविदा प्रपत्रात निविदा / मोहोरबंद बोलीच्या सादरीकरणाकरिता शेवटची तारीख: ऑनलाईन प्रणालीत किंवा 02.05.2023 रोजी सायं. 05.00 वा किंवा तत्पूर्वी वर नमूद केलेल्या "जीआयसीएचएफ" कार्यालयात सादर करावयाच्या आहेत.

या जाहीर सूचनेच्या अधिक सर्फेसी, कायदा 2002 च्या शर्ती व अटी व त्याखालील नियमांअंतर्गत पूर्वीक्त मत्ता/मालमत्तेच्या ई-लिलाव विक्रकरिता "जीआयसीएचएफएल" "जसे आहे तथे आहे" व "जसे आहे जे काही आहे" या तत्वावर उक्त मालमत्तेच्या खेरदीकरिता प्रस्ताव ऑनलाईन प्रणालीत मागवीत आहेत.

लिलाव विक्रीच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत 1. ई-लिलाव "जशी आहे जेथे आहे", "जशी आहे जे काही आहे", "तेथे जे काही आहे" आणि " इतर कोणताही उपाय नाही" तत्त्वावर आयोजित केले जात आहेत आणि "ऑनलाइन" आयोजित केले जातील, ई - लिलाव जीआयसीएचएफ मान्यताप्राप्त लिलाव सेवा प्रदाता "मे, 4 क्लोजर" द्वारे आयोजित केला जाईल, 2, इच्छक बोलीदारांनी https://bankauctions.in/ या पोर्टलवर त्यांची नावे नोंदवावीत आणि त्यांचा युजर - आयडी आणि पासवर्ड मोफत मिळवावा. संभाव्य बोलीदार सेवा प्रदाता मे. 4 क्लोजर # 605 ए, सहावा मजला मैत्रीवनम, अमीरपेट, हैदराबाद इ 500038, तेलंगणा, कडून ई - लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात. ऑफिस लॅंड लाईन क्रमांकः 040-23736405; बॅकएंड टीमः 8142000062/66, श्री. यू. सुब्बाराव- 8142000061, subbarao@bankauctions.in, मालमत्ता चौकशीसाठी, संपर्क : अमेय मैरल: 9834833606. 3. ई-लिलाव विक्री सरफेसी कायदा/नियम 2002 आणि येथे खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या/वेबसाइट देखील तसेच इच्छुक / सहभागी बोलीदारांनी सादर करावयाच्या ऑफर/बोली दस्तऐवजातील अटींच्या अधीन आहे. 4. ऑनलाइन ई-लिलावात सहभागी होण्यासाठी प्रत्येक बोलीदाराकडे स्वतःचा ईमेल पत्ता असणे आवश्यक आहे. 5. एकदा इच्छ्क बोलीदाराने जीआयसीएचएफ च्या प्राधिकृत अधिकारयासमोर पात्र निविदाकार म्हणून औपचारिकपणे नींदणी केल्यानंतर, याद्वारे सहभागी होण्यासाठी त्याची/तिची इच्छा ई-लिलाव बिडिंग प्लॅटफॉर्म, दस्तऐवज सबिमट करून व्यक्त करावी लागेल. ई-लिलाव सेवा प्रदात्याकडून त्याचा/तिचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवणे ही निविदाकाराची/ऑनलाईन बोलीदाराची एकमात्र जबाबदारी असेल. 6. उपरोक्त मालमत्ता वर नमुद केलेल्या राखीव किमतीपेक्षा कमी विकल्या जाणार नाहीत. 7. इच्छ्क बोलीदारांनी वर सांगितलेल्या संबंधित राखीव किमतींच्या 10% बयाणा रक्कम/ईएमडी डीडी/आरटीजीएस/एनईएफटी द्वारे जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. यांच्या नावे जमा करणे आवश्यक आहे. बँक तपशील खालीलप्रमाणे आहेत: बँकेचे नाव: एचडीएफसी बँक लिमिटेड, खाते क्रमांकः 57500000243093- खाते नावः जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ई ऑक्शन कलेक्शन, शाखेचे नावः फोर्ट पत्ताः एचडीएफसी बँक लि., तळमजला, जहांगीर बिल्डिंग, एम जी रोड, फोर्ट, मुंबई- 400001 आयएफएससी कोड- HDFC0000060. 8. यशस्वी बोलीदारांच्या बाबतीत सांगितलेल्या ठेवी/ठेवीचे समायोजन केले जाईल, अन्यथा परत केले जाईल. सांगितलेल्या बयाणा ठेवींवर कोणतेही व्याज असणार नाही. 9. उपरोक्त बयाणा रक्कम (ईएमडी) सोबत ऑफर ईएमडी सह https://bankauctions.in/ पोर्टलद्वारे "ऑनलाइन" सादर केले जाऊ शकतात. आणि पॅन कार्ड आणि पत्याच्या पुराव्यासह केवायसी कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत, सेवा प्रदात्याला किंवा बिंड फॉर्म, ईएमडीसह सीलबंद कव्हर आणि केवायसी दस्तऐवज वर नमूद केलेल्या ईएमडी सबीमशन देय तारखेला किंवा त्यापूर्वी सादर करून ते जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या संबंधित शाखा कार्यालयात पोहचवावेत. 10. म्हणजे, निविदा उघडल्यानंतर, ज्या इच्छुक बोलीदारांनी राखीव किमतीपेक्षा कमी नसलेल्या बोली सादर केल्या आहेत, त्यांना बोलीची रक्कम वाढवण्यासाठी प्राधिकृत अधिकारयाच्या विवेक बुद्धीने एकमेव संधी दिली जाईल. 11. यशस्वी बोलीदारांनी विक्रीच्या संदर्भात प्राधिकृत अधिकारी द्वारे ऑफर स्वीकारल्यानंतर ताबडतोब विक्री किमतीच्या 25% रक्कम जमा करावी, आधीच भरलेल्या ईएमडीचे समायोजन करावे, असे न केल्यास जमा केलेली बयाणा जप्त केली जाईल. विक्री किमतीच्या उर्वरित 75% रक्कम प्राधिकृत अधिकार्यांच्या विवेकबुद्धीनुसार विक्रीची पृष्टी करण्याच्या तारखेच्या 15 दिवसांच्या आत देय आहे. विहित कालावधीत शिल्लक रक्कम जमा करण्यात अयशस्वी झाल्यास, जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल. प्राधिकृत अधिकारयाने यशस्वी बोली लावणारयाला जप्तीची कोणतीही सूचना देण्याची आवश्यकता नाही. 12. बोलीदार "चेतावणी देणारा" (सावध खरेदीदार) या तत्त्वाने बांधील आहेत आणि त्यांना फर्म किंवा सुरक्षित मालमत्तेची कोणतीही देयता, मालमत्ता कराची थकबाकी, आयकर, उत्पादन शुल्क, कामगार देय, वीज आणि देखभाल देय इत्यादी आणि वैधानिकता शोधण्यासाठी स्वतःचे योग्य परिश्रम घेण्याचा सल्ला दिला जातो. यशस्वी बोलीदारांना सर्व खर्च जसे की, नगरपालिका कर, देखभाल/सोसायटी शुल्क, वीज शुल्क, पाणी शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, (लागू असल्यास), काही असल्यास आणि इतर सर्व आनुषंगिक शुल्क, विक्री किंमती व्यतिरिक्त संबंधित मालमत्तेशी संबंधित सर्व खर्चा सह किंमत सहन करावे लागतील. 13. यशस्वी बोलीदाराने सुरक्षित मालमत्ता त्याच्या / तिच्या नावावर हस्तांतरित करण्या करिता विक्री प्रमाणपत्रावर देय असलेले शुल्क/मोबदला, जसे की नोंदणी फी, मुद्रांक शुल्क, कर किंवा देय इतर कोणतीही कर्तव्ये सहन करावीत. 14. विक्री प्रमाणपत्र यशस्वी बोलीदाराच्या नावाने आणि संपूर्ण/विक्री किंमत मिळाल्यानंतरच जारी केले जाईल. 15. याद्वारे कर्जदार/गहाणदार/आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की ते ई-लिलाव विक्री च्या अटी आणि नियमांनुसार वर नमूद केलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी इच्छ्क खरेदीदार / खरेदीदार आणू शकतात. 16. वरील मालमत्तेची तपासणी विनंतीनुसार आणि प्राधिकृत अधिकारयाच्या सोयीनुसार केली जाऊ शकते. 17. प्राधिकृत अधिकारी सर्वोच्च ऑफर किंवा कोणतीही एक किंवा सर्व ऑफर स्वीकारण्यास बांधील नाही आणि त्याचे कोणतेही कारण न देता कोणतीही एक किंवा सर्व निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राखुन ठेवतो. 18. वर नमुद केल्याप्रमाणे जीआयसीएचएफएल मालमत्तांवर प्रलंबित असलेल्या कोणत्याही दायित्वासाठी जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाव "जशी आहे जेथे आहे". "जशी आहे जे काही आहे". ''तेथे जे काही आहे" आणि " इतर कोणताही उपाय नाही" तत्त्वावर केला जाईल.

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती आणि मालमत्तेच्या संपूर्ण वर्णनासाठी कृपया मान्यताप्राप्त ई - लिलाव सेवा पुरवठादार मे. 4 क्लोजर आणि वेबसाइट जीआयसी हाउसिंग फायनान्स लि. करिता

https://bankauctions.in. चा संदर्भ घ्या. तारीख: 31.03.2023

प्राधिकत अधिकारी स्थळ: चिंचवड (पुणे)

निवडीसाठी एकमेव मंगल मार्ग दर रविवारी लोकसत्ता तून जीवनसाथी

जीवनसाथीच्या

WANTED

MANAGER FOR HQ DAKSHIN MAHARASHTRA & GOA SUB AREA EXSM CANTEEN, KAVATHE MAHANKAL, DISTRICT SANGLI

1. Aplications are invited from Retd. Army Officers of the Rank of Lt. Colonel and Above for the post of MANAGER Hg Dakshin Maharashtra & Goa Sub Area Exsm Canteen, Kavathe Mahankal, District Sangli, Maharashtra.

2. Qualitative requirement (QR) (a) Should be Retired Army Officer of the Rank of Lt. Colonel and above. (b) Should be 55 years of age.

(c) Should have Basic knowledge of IT & Labour Laws. (d) Should be Medically Stable. (e) Should have experience of handling a canteen at FMN

3. Consolidated monthly pay Rs. 30,500/- (No Extra Allces) 4. The appointment will be Contractual for tenure of One year and thereafter Extension on yearly basis.

5. Interested applicants should forward their CV/ Bio-data alongwith a Passport size photograph to reach by 20 April, 2023, Canteen Sec. Hq. Dakshin Maharashtra & Goa Sub Area, Jijamata Road, Near War Memorial, Ghorpadi, Pune-

6. Shortlisted candidate will be called for the interview. No TA/DA is admissible.

WANTED

MANAGER FOR URC, HQ DAKSHIN MAHARASHTRA & GOA **SUB AREA, PUNE**

1. Aplications are invited from Retd. Army Officers of the Rank of Lt. Colonel and Above for the post of URC MANAGER, Ho Dakshin Maharashtra & Goa Sub Area Pune, Maharashtra.

2. Qualitative requirement (QR) (a) Should be Retired Army Officer of the Rank of Lt. Colonel

(b) Should be 55 years of age. (c) Should have Basic knowledge of IT & Labour Laws.

(d) Should be Medically Stable. (e) Should have experience of handling a canteen at FMN

3. Consolidated monthly pay Rs. 55,500/- (No Extra Allces)

4. The appointment will be Contractual for tenure of One year and thereafter Extension on yearly basis. 5. Interested applicants should forward their CV/ Bio-data alongwith a Passport size photograph to reach by 20 April, 2023, Canteen Sec. Hq. Dakshin Maharashtra & Goa Sub Area, Jijamata Road, Near War Memorial, Ghorpadi, Pune-

6. Shortlisted candidate will be called for the interview. No TA/DA is admissible.

एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

. नोंदणीकत कार्यालयः ५वा मजला, टॉवर ३, विंग "बी", कोहीनुर सिटी मॉल, कोहीनुर सिटी, किरोल रोड, कुर्ला (प), मुंबई-४०००७०.

शाखा कार्यालयाचा पत्ताः एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ऑफिस नं. २०८-२१०, दुसरा मजला, काकडे बिझ आयकॉन, गणेशखिंड रोड, सीटीएस २६८७बी भाम्बुर्डे, शिवाजीनगर, पुणे-४११००५.

ई-लिलाव-१५ दिवसीय सांविधिक विक्रि सूचना सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अंतर्गत ई-लिलावाद्वारा विक्रि. आम जनतेस आणि विशेषकरून ॠणको व हमीदारांना याद्वारा सूचना देण्यात येते की याखाली नमूद केलेल्या मालमत्तेची विक्रि खालील तालिकेत नमूद केल्यानुसार कर्ज देणींच्या वसुलीकरिता "जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे काही आहे" या तत्वावर करण्यात येणार आहे. उक्त मालमत्ता "मेसर्स एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड"कडे ऋणकोंद्वारा कर्ज लाभाकरिता गहाण ठेवण्यात आली आहे. सरक्षित धनकोर्न

तारीख व वेळ हमीदाराचे नाव तारीख व वेळ अक्षय एस जगदाळे **रु. ३२,३४,४०३.१०**/- (रुपये बत्तीस लाख चौतीस **रु. २६,२८,४५०**/- (रुपये सव्वीस लाख २६/०४/२०२३ रोजी १०/०४/२०२३ ०३/११/२०२२ (ऋणको), वैशाली हजार चारशे तीन व पैसे दहा फक्त) अञ्चावीस हजार चारशे पन्नास फक्त) स. ११.०० ते दु. १२.०० एलएएन नं. एलपीएमसीएसटीएच००००८६९३६ अंतर्गत (५ मिनिटांच्या अमर्यादित स. ११.०० ते इसारा रक्कम ठेव: रु. २.६२.८४५/- (रुपये २८/०३/२०२३ रोजी प्रमाणे+त्यावरील पुढील व्याज+ विधि खर्च दोन लाख बासष्ट हजार आठशे पंचेचाळीस फक्त) स्वयं-विस्तारासह) **सुरक्षित मत्तेचे वर्णनः** पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे- धारण केलेला फ्लॅट नं. ४०४, चौथा मजला, एरिआ मोजमापाचा ६६५ चौ.फू. म्हणजेच ६०.८७ चौ.फू. "जिजाऊ पॅलेस" नावाच्या बिल्डिंगमधील,

जिचे बांधकाम मालमत्ता धारण केलेला सीटीएस नं. ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२ यावर केलेले आहे आणि **पुढीलप्रमाणे सिमितः पूर्वः** फ्लॅट नं. ४०३, **पश्चिमः** इंटरनल रोड्।

नोंद:- १) लिलाव विक्रिचे आयोजन https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाईटवरून ऑनलाईन करण्यात येणार आहे आणि ज्या बोलीदारांकडे वैद्य ईमेल आयडी पुरावा व फोटो पुरावा, पॅन कार्ड आहे आणि त्यांनी डीमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएसद्वारा इरठेचे यथोचितरित्या प्रदान केलेले आहे तेच केवळ या "**ऑनलाईन ई-लिलावा**"त सहभागी होण्यास पात्र असतील

२) स्वारस्य असलेल्या बोलीदारांनी डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीद्वारा त्यांची इरठे सादर करावयाची आहे:

३) बँकः स्टेट बँक ऑफ इंडिया, अका. नं. ६५२२६८४५१९९, सर्फेसी–ऑक्शन, एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, आयएफएससी कोडः एसबीआयएन०००१५९३. ४) इरठेसह ऑनलाईन अर्ज बोली प्रपत्राच्या सादरीकरणाकरिता शेवटची तारीख २५/०४/२०२३ ही आहे

५) विक्रिच्या सविस्तर शर्ती व अटींकरिता कृपया https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाईटला भेट द्यावी किंवा कृपया संपर्क साधावाः

श्री. मौलिक श्रीमाली फोन: +९१-६३५१८९६६४३/९१७३५२८७२७, हेल्पलाईन ई-मेल आयडी: Support@auctiontiger.net मोबा. नं.: ८०९७५५५०७६

तारीख: ३१.०३.२०२३

पुणे पश्चिम अंचल कार्यालय : जनमंगल, १ ला मजला, जुना मुंबई-पुणे हायवे, बँक ऑफ महाराष्ट्र पिंपरी शाखेच्या वर, पिंपरी, पुणे - ४११०१८ फोन : ०२०-२७३३ ५३५१



एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी

Edelweiss

पाहाणीची | प्रत्यक्ष ताब्याची



ठिकाण : पुणे

याखाली नमुद केलेल्या सुरक्षित मत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

अ. ॠणको /सह-ॠणको /

मुख्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-५. स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना (अपेंडीक्स-IV-A)

दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह वाचण्याच्या सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मधील रूल ८(६) व ९(१) च्या अटींनुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्री सूचना.

या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि विशेषकरुन कर्जदार आणि जामीनदारांना सूचना देण्यात येते की, खाली नमूद केलेल्या मालमत्ता, ज्या बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी यांनी सदर मालमत्तांचा ताबा घेतला असून, सदर मालमत्तांची विक्री दि. १८/०४/२०२३ रोजी ''जसे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''तेथे जे आहे'' या तत्त्वावर, बँक ऑफ महाराष्ट्र यांना खाली नमूद केलेल्या परीशिष्टामधील कर्जदार व जामीनदार यांच्याकडून येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी केली जाणार आहे. कर्जदार आणि जामीनदारांकडून येणे असलेल्या रकमेचा तपशील, स्थावर मालमत्तेचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील माहित असलेला बोजा, ताब्याचा प्रकार, राखीव किंमत आणि बयाणा रक्कम पूढीलप्रमाणे आहे.

अ.		A 24/22/2222	स्थावर मालमत्तेचे संक्षिप्त वर्णन	राखीव किंमत बयाणा रक्कम	
葬 .	कर्जदाराचे / जामीनदाराचे नांव आणि पत्ता	दि. २८/०३/२०२३ रोजी येणे रक्कम	ताब्याचा प्रकार		
	नाव आणि पत्ता	राजा यण रक्षम	बोजा	वयाणा रक्षम	
٩	शाखा: निगडी, पुणे (मो-७०६६३४०६०१) कर्जदार: १) में. श्रीटेक इंजिनीयर्स, प्रोप्रायटर: सौ. आरती नितीन धामनासकर, पत्ता: प्लॉट नं. ७, सेक्टर २५,		आर्केड, व्हिजन प्लस कमर्शियल कॉम्प्लेक्स च्या बाजूला, जुना मुंबई पुणे हायवे, भक्ति शक्ति गार्डनजवळ, निगडी, पुणे – ४९१०४४	राखीव किंमत रू. १३.२० ला बयाणा रक्कम	
	एलआयजी कॉलनी, सिंधूनगर, निगडी, पुणे ४११०४४, २) श्री.	पासूनचे व्याज, अधिक सर्व		रू. १.३२ लार	
	नितीन दत्तात्रय धामनासकर, पत्ता : फ्लॅट नं. २०५, आनंदबन, स. नं. १५४/२, गणेशनगर, रावेत, इस्कॉन टेम्पलजवळ, विड्ठलनगर, रावेत, पुणे ४१२१०१	किंमत, दंड, आकार आणि खर्च, किंवा त्यावरील इतर प्रासंगिक आकार	Control of the Contro	V. 1.44 VIIV	
२	शाखा : कडूस, पुणे (मो-७०६६३४०५०९) कर्जदार : १) श्री. पंढरीनाथ दामोदर ढमाले, ३८७, गावठाण,	रु. ३८,७०,०१२/-(रुपये अडतीस लाख सत्तर हजार बारा फक्त) अधिक त्यावरील दि.	एस.एन. इंग्लिश मिडीयम स्कूल जवळ, स. नं. २६७/८, राक्षेवाडी, राजगुरुनगर, तालुका	राखीव किंमत रू. १४.४० ला	
	पो. कडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे – ४१२४०४. जामीनदार : १) श्री. किसन दामोदर ढमाले, ३८७, गावठाण,	२९/०३/२०२३ पासूनचे व्याज, अधिक सर्व किंमत, दंड, आकार	७६२ चौ. फू.)	बयाणा रक्कम रू. १.४४ लाख	
	पो. कडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे – ४१२४०४.	आणि खर्च, किंवा त्यावरील इतर	The second secon	VI. 1.00 CIIC	
	2.2500 C.26 00 SAVING A S.	प्रासंगिक आकार	बँकेला माहित असलेला बोजा : नाही.		

• लिलावाची तारीख व वेळ : १८/०४/२०२३, दु. ०१.०० ते ४.०० दरम्यान, जर शेवटच्या ५ मिनिटात

बोली लावल्यास आपोआप होणाऱ्या ५ मिनिटांच्या मुदत वाढीसह

/properties_for_sale", आणि "https://www.bankeauctions.com." पहावी . दिनांक : २९/०३/२०२३ अधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पश्चिम अंचल

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी कृपया बँक ऑफ महाराष्ट्रच्या संकेतस्थळावरील लिंक "https://www.bankofmaharashtra.in

epaper.loksatta.com